


१७	श्री.सु. गो. धवड	मुंबई	ठाणे
१८	श्री.सि. वि. लभाणे	मुंबई	वसई
१९	श्री.रा.बा. लाखे	अहमदनगर	अपर संचालक कार्यालय पुणे व अहमदनगर कार्यालयातील उप संचालक या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार

२. प्रस्तुतचे बदली आदेश संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांनी कृपया तात्काळ अंमलात आणावेत व संबंधीत अधिका-यांना त्वरीत कार्यमुक्त करावे. श्री.सु.वि.उदासी, श्री.ज.बा.कुंभार, श्री.अ.धो. खोत, श्री.प्र.के.बैतुले, श्री. अ. ब पवार, श्री.वि.वि. अंदुलकर, श्री.रा.भा.पोरे, श्री. अ. रा. अष्टपुत्रे, श्री.डि. ए. सोनावणे, श्री.रा.बा. लाखे व श्री. ध, के जामदार यांच्या बदल्या त्यांच्या विनंतीनुसार करण्यात आल्यामुळे त्यांना प्रवासभत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय नाही.

३. महाराष्ट्र शासकिय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकिय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील कलम ४ व कलम ६ च्या परंतुकामधील तरतुदीन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन या बदल्या करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


 (बा.शि.वानखेडे)
 शासनाचे उपसचिव

प्रति,

संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, बांद्रा(पू) मुंबई.

प्रत,

- १) मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) प्रधान सचिव(कामगार) यांचे स्वीय सहाय्यक, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
- ४) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परिक्षा), महाराष्ट्र- २, नागपूर.
- ५) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ६) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
- ७) संबंधीत अधिकारी द्वारा संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई.
- ८) जिल्हा कोषागार अधिकारी, मुंबई/नागपूर/ठाणे/ पुणे /नाशिक/रायगड/वसई/भंडारा/अकोला/अमरावती / कल्याण/ धुळे/ औरंगाबाद/ अहमदनगर.
- ९) निवड नस्ती (कामगार-१)

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील
उप संचालक, वर्ग-१ व सहाय्यक संचालक, वर्ग-२
या संवर्गातील पदांची फेररचना करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. एफडीई-०५११/प्र.क्र. २९/ कामगार - १

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक -३१ मे, २०११

संदर्भ - १) शासन निर्णय, उ, ऊ व का.वि क्र. आस्थापना- १०२००२/(१२६७)/(१)/२००४/क
कामगार-१ दि. २९/६/२००४

२) संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांचे पत्र क्र.औसुवआ/ आस्थापना/
५९०३/२ ब, दि.१३/०५/२०११.

प्रस्तावना -

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय या आस्थापनेवरील सर्व मंजूर पदांचा आढावा घेऊन शासन निर्णय क्र. आस्थापना- १०२००२/(१२६७)/(१)/२००४/क कामगार-१, दि. २९/६/२००४ अन्वये आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. हा आढावा घेताना त्यावेळी त्या त्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या कारखान्यांची संख्या आधारभूत मानण्यात आली होती. तथापि, सन २००४ नंतर राज्याच्या औद्योगिक स्थितीत बराच बदल झालेला असून मुंबई विभागातील कंपन्या/कारखान्यांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. तर कल्याण, वसई, रायगड, पुणे व कोल्हापूर या कार्यक्षेत्रातील कंपन्या/कारखान्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यामुळे त्या त्या कार्यक्षेत्रामधील अतिथोकादायक कारखान्यांची संख्या, रासायनिक कारखान्यांची संख्या व इतर कारखान्यांची संख्या विचारात घेऊन संचालनालयाच्या प्रशासनाच्या दृष्टीने संचालनालयातील उप संचालक, वर्ग-१ व सहाय्यक संचालक, वर्ग-२ या राजपत्रित अधिका-यांच्या पदांची फेररचना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय -

संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांनी संदर्भाधीन पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावाचा विचार करून संचालनालयाच्या प्रशासनाच्या दृष्टीने, संचालनालयाच्या मुंबई कार्यालयातील उप संचालक, वर्ग-१ या संवर्गातील ७ पदे व सहाय्यक संचालक, वर्ग-२ या संवर्गातील ४ पदे सह संचालक कल्याण, सह संचालक वसई, सह संचालक रायगड, सह संचालक कोल्हापूर, सह संचालक पुणे व अपर संचालक पुणे या कार्यालयांमध्ये पुढील तक्त्यात दर्शविण्यात आल्याप्रमाणे स्थलांतरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

(कृ. मा.प.)


अ. क्र.	कार्यालयाचे नाव	उप संचालक, वर्ग-१ (वेतनश्रेणी रु.१५६००-३९१०० ग्रेड पे ५४००)	सहाय्यक संचालक, वर्ग-२ (वेतनश्रेणी रु. ९३००-३४८०० ग्रेड पे ४४००)
१.	सह संचालक, कल्याण	१	---
२.	सह संचालक, वसई	१	---
३.	सह संचालक, रायगड	१	---
४.	सह संचालक, कोल्हापूर	---	१
५.	सह संचालक, पुणे विभाग	१	२
६.	अपर संचालक, पुणे विभाग	३	१
७.	एकूण	७	४

२. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने वित्त विभागाने संबंधितांची त्यांच्या प्रेषण यादीत नोंद घेवून आवश्यक ती पुढील कार्यवाही करावी.

३. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांनी सदरहू आदेश अंमलात आणण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. अनौ. २००/व्यय-१६/११, दि. २५/५/२०११ व क्र. २०४/विसु, दि. ३०/५/२०११ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(डॉ. काविता गुप्ता)
प्रधान सचिव (कामगार)

- प्रत -
- १) मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
 - २) मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
 - ३) प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहाय्यक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
 - ४) संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, बांद्रा (पू), मुंबई-५१
 - ५) सर्व संबंधित विभागीय कार्यालये, द्वारा-संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पू), मुंबई-५१
 - ६) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परीक्षा), मुंबई.
 - ७) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
 - ८) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
 - ९) जिल्हा कोषागार अधिकारी, कल्याण, वसई, रायगड, कोल्हापूर, पुणे.
 - १०) कक्ष अधिकारी (प्रशासन - १) उ. ऊ व का विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
 - ११) सर्व उपसचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, कामगार विभाग, उ. ऊ व का विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
 - १२) निवड नस्ती (कामगार -१)